FUND INJECTION

public sector banks

Last financial year, the government

infused **₹20,000 crore** in the five

The government infused **₹4,800 crore**

in Central Bank of India. ₹4,100 crore

Kolkata-based UCO Bank got **₹2,600 crore**

in Indian Overseas Bank and

The government has infused over

₹3.15 trillion into public sector banks

(PSBs) in the 11 years through 2018-19

₹70,000 crore capital into PSBs to boost

credit for a strong impetus to the economy

In 2019–20, the government infused

The government in Budget 2021–22

for the capital infusion in the

state-owned banks

ICICI Lombard reports

made an allocation of ₹20,000 crore

tobuy IFIN's badloans

Sale to help IL&FS clean its financial services arm book

DEV CHATTERJEE Mumbai, 21 October

UV Asset Reconstruction Company (ARC) has submitted accounts worth ₹4,300 crore as fraud after its parent firm

from IL&FS subsidiary, IL&FS Financial

For both UV ARC and ARCIL, the Services (IFIN). acquisition of According to IFIN's bad loan the Reserve Bank portfolio will of India (RBI) help them regulations, IFIN increase their has initiated the market share Swiss challenge method to give

an opportunity to the higher bidder of the earlier round, ARCIL, to match the fresh bid by UV ARC. The winner from the Swiss challenge is likely to be announced soon. The bids for IFIN's bad loans sale had closed on Tuesday. The potential transaction would be conducted on a full upfront cash consideration basis

A UV ARC official declined

clean up the books of its had a large portfolio of bad loans. Banks have already a bid to buy 62 non-performing classified loans to IFIN

> under massive debt of ₹99,000 crore. The new board of IL&FS

IL&FS collapsed

said in July this year that it will be able to recover ₹58,000 crore, or 95 per cent of its recovery target, by the end of

the current fiscal year. For both UV ARC and

ARCIL, the acquisition of IFIN's bad loan portfolio will help them increase their market share. IFIN had granted loans to various group companies of IL&FS apart from lending to outside parties.

UV ARC had won the mandate to bag two telecom com-

The sale will help IL&FS Communications and Aircel, after both companies were sent financial services arm, which to the National Company Law Tribunal (NCLT) for debt resolution, But the RBI later clarified that the ARCs cannot participate in the Insolvency and Bankruptcy Code process.

Asset reconstruction companies are heavily regulated by the RBI and are registered under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002. According to the business model, ARCs buy bad debt from banks at a deep discount and then help turn around the company, which, in turn, repays its debt

The ARCs usually get a return of about 22 per cent on their investment and if they make a good bet, there are chances that the returns can go as high as 30 per cent. Several ARCs in India have tied up with foreign stressed funds which help them strategise on Reliance turning around companies.

UV ARC submits bid PSBs may get capital support in Q4 to meet regulatory requirements

The capital position of banks will be reviewed in the next quarter for infusion requirement

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 21 October

¬ he government is likely to pump capital in public sector banks during the last quarter of the current financial year to meet the regulatory requirements.

The government in the Budget 2021-22 has made an allocation of ₹20.000 crore for the capital infusion in the state-owned banks.

The capital position of banks would be reviewed in the next quarter, and depending on the requirement, the infusion will be made to meet the regulatory needs. In the current fiscal so far, all 12

public sector banks have posted a

profit, which is being ploughed back to bolster the balance sheet of the banks, sources said. Going forward, they said, the rise in stressed assets would determine capital requirement. If numbers are anything

health of public sector banks are showing gradual signs of improvement across the spectrum. Last month, the Reserve Bank Overseas Bank from prompt corrective as return on asset, minimum capital,

Mumbai, 21 October

provisions.

strategic sale by the govern-

of ₹324 crore in Q2 FY21.

cent at ₹1.854 crore for Q2,

ment, had posted a net profit

Its NII rose by nine per

while the net interest margin

(NIM) improved by 32 basis

points at 3.02 per cent on a

year-on-year basis.

to go by, the sources said, the financial

and a written commitment that the state-owned lender will comply with the minimum capital norms.

However, the only public sector lender left under the PCA framework is Central Bank of India.

PCA is triggered when banks breach removed UCO Bank and Indian certain regulatory requirements such action framework (PCAF), following and quantum of the non-performing improvement in various parameters asset.

PCA restrictions disable the bank in several ways to lend freely and force it to operate under a restrictive environment that turns out to be a hurdle to growth.

Last financial year, the government infused ₹20,000 crore in the five public sector banks. Out of this, ₹11,500 crore had gone to three banks under the PCA UCO Bank, Indian Overseas Bank, and Central Bank of India.

The government infused ₹4,800 crore in Central Bank of India. ₹4.100 crore in Indian Overseas Bank and Kolkata-based UCO Bank got ₹2,600 crore. The government has infused over ₹3.15 trillion into public sector banks

(PSBs) in the 11 years through 2018-19. In 2019-20, the government infused ₹70.000 crore capital into PSBs to boost credit for a strong impetus to the

BOROSIL RENEWABLES LIMITED

(Formerly known as Borosil Glass Works Limited)

CIN: L26100MH1962PLC012538 Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051, India. Ph: 022-67406300, Fax: 022-67406514,

Website: www.borosilrenewables.com, Email: brl@borosil.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2021

	(Rs. in Lakhs except as sta					
SI.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended		
No.		30.09.2021	30.09.2021	30.09.2020		
1	Total Income from operations	16,052.40	29,665.63	11,409.02		
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	4,815.33	10,400.98	1,983.46		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	4,815.33	10,400.98	1,983.46		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	3,411.16	7,373.63	1,405.78		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,404.61	7,360.53	1,399.24		
6	Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	1,302.39	1,302.39	1,140.60		
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)					
8	Earning Per Share (In Rs.)					
	Basic (*not annualised)	2.62*	5.67*	1.23*		
	Diluted (*not annualised)	2.62*	5.67*	1.23*		
Notes:						

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021, filed with the Stock Exchanges on 21th October, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com), website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the Company's website (www.borosilrenewables.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 21st October, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of

For Borosil Renewables Limited (Formerly known as Borosil Glass Works Limited)


Place: Mumbai Date: 21st October, 2021

Ashok Jain Whole-time Director DIN-00025125

rise in Sept-qtr profit Private lender IDBI Bank posted a 75 per cent rise in net profit at ₹567 crore in the second quarter ended September 2021, on uptick in the net interest income (NII) and dip in The Mumbai-based bank, which is on the block for

IDBI Bank clocks 75%

DOWN 2% (price in ₹)



Its provisions declined by 12 per cent to ₹642 crore in O2 from ₹730 crore in the vear-ago quarter. The provision coverage ratio, including technical write-offs,

improved to 97.27 per cent in September 2021 from 95.96 per cent a year

The report 'RBI's recurring payment guidelines: 20 days later...' published yesterday wrongly stated

that American Express is not compliant with the new e-mandate norms. American Express has

clarified that it has complied with the RBI direction and that it has also developed an alternate

Many experts questioned the findings of the enterprises-based survey, which

2013–April 2014. **S P MUKHERJEE**, chairman of the expert group giving technical

that there was misinterpretation of the data. As many as 22 per cent higher jobs in

factories were not generated in the April-June quarter, but those which existed as

rising 22 per cent in April-June of 2021-22, compared to the Economic Census of January

reportedly showed employment generation in the manufacturing sector

on April 1 were higher by 22 per cent. Edited excerpts:

The authenticity of the survey would

have been greater if we had compared

One, that comparison would have

meant going back a few years. Of

course, the number of years would

have been shorter if we had compared

it with the last round rather than

going back to the Economic Census

of 2013-14. Two, that was a survey cov-

ering eight sectors and not nine,

which was the case with the new sur-

establishments.

lower sample size, with

certain establishments not

being there. However, the

Economic Census had

Three, the method of esti-

mation for the earlier sur-

vey was slightly deficient.

Unless I am sure how those

estimations were com-

puted, I could not compare

the estimates given by the

April 1 survey to the pre-

were actual figures.

it with the earlier enterprises-based

 $survey for the {\it July-September}$

quarter of 2017.

solution 'SI Hub'. Currently, merchant integration/onboarding is in progress. The error is regretted.

Gross non-performing

assets (NPAs) ratio improved to 20.92 per cent in September 30, 2021 against 25.08 per cent on September 30, 2020.

RESULTS CORNER

Its net NPA ratio improved to 1.62 per cent in September 2021 from 2.67 per cent a year ago.

Its gross advances were flat at ₹1.64 trillion in September 2021 as against ₹1.63 trillion in September 2020, Rakesh Sharma, the bank's managing director and chief executive, said with economic upturn, the credit is expected to grow at 8-10 per cent in the current financial year.

Its capital adequacy ratio rose to 16.59 per cent in September 2021 from 13.67 per cent a year ago.

IDBI Bank's stock was down by 2.03 per cent to

'Employment data was misinterpreted'

₹55.6 per share on Thursday.

robust interest and fee The state-owned bank's

oV to ₹264 crore from ₹130 crore, a regulatory filing said.

Its net interest income (NII) grew 33.84 per cent YoY to ₹1,500 crore in Q2. The

marginal rise in profit ₹3,189 crore in Q2FY21. Lombard General Insurance As the firm has merged

with Bharti Axa General Insurance business, the numbers are not comparable with the previous year's. The combined ratio, which is a measure of the profitability, of the company in the reporting quarter

stood at 105.3 per cent. The insurance company is making an underwriting profit if its combined ratio is below 100 per cent.

Bank of Maharashtra net profit up 103% to ₹264 cr

Bank of Maharashtra (BoM) on Thursday reported an over two-fold jump in net profit on a vear-on-vear (YoY) basis in the quarter ended September 2021 (Q2FY22), helped by

Private sector insurer ICICI

reported a net profit of ₹446

crore in the September

quarter of financial year

2022 (O2FY22), mar-

ginally higher than

the last year's net

profit of ₹416 crore.

But on a sequential

basis, the net profit has more than doubled.

The general insurer's

38.72 per cent on a year-on-

year (YoY) basis to ₹4,424

gross direct premium rose by

crore in Q2FY22 compared to

net profit rose 102.7 per cent

non-interest income was up 22.61 per cent to ₹493 crore, which includes recoveries worth ₹260 crore from exposure to DHFL. The bank's deposits increased 14.47 per cent to ₹1.81 trillion and gross advances grew 11.44 per cent to ₹1.15 trillion on a YoY basis.

Its asset quality profile mproved with gross non-p forming assets (NPAs) declining to 5.56 per cent in Q2, from 8.81 per cent in the yearago period.

CIN: L17111TN1969PLC005736

Regd. Office: No.1, Cooks Road, Perambur, Chennai 600 012. Tel: 044 - 26621053; Fax: 044 - 26621056 E-mail: binny@binnyltd.in Website: www.binnyltd.in

NOTICE OF 52ND ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Shareholders of Binny Limited will be held on

Monday the 15th November 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) pursuant to Circular No. 02/2021 dated 13th January 2021 in this regard in furtherance to its earlier circulars 20/2020 dated May 05,2020 read with circular Nos.14/2020 dated April 08,2020 and 17/2020 dated April 13,2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the businesses contained in the Notice dated 24th September 2021 convening the meeting. The AGM Notice and Annual Report comprising the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2021, Directors' Report and Auditors' Report thereon for the year ended as on that date (AGM documents) has been sent electronically to such members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Ms. Cameo Corporate Services Limited. The above documents are also available on the Company's website www.binnyltd.in. Members may note that no physical / hard copies of the AGM documents would be sent or provided, even if requested.

Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs. Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with their RTA are requested to furnish a scanned signed copy of the request letter providing their e-mail addresses, mobile number along with self attested copies of PAN, proof of address and share certificate(s) to the RTA / Company at investors@cameoindia.com or binny@binnyltd.in for receiving the AGM documents electronically. Alternatively, the request with the above documents can be sent to M/s. Cameo Corporate Services Ltd, Subramanian Building, No.1 Club House Road, AnnaSalai, Chennai - 600002.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, 2015, the Company is offering remote E-voting facility for transacting business through E-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The Company is also offering the facility to cast their vote at the AGM electronically. The details pursuant to the Act and Rules are as

- a) The Notice of the AGM has been sent to all the members whose names appear on the Register of Members/Register o
- Beneficial Owners maintained by Depositories as at the closure of business hours on Friday 15th October 2021. b) Any person who becomes members after dispatch of AGM Notice, but on or before the cut-off date i.e 8th November 2021 may obtain login-id and password by sending an email to binny@binnyltd.in or jessy@cameoindia.com by mentioning their Folio No. or DP id & Client id No. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.
- c) A member whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e as on Monday, November 8, 2021 ("Eligible members") only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the
- d) The remote e-voting will commence on Friday, November 12, 2021 at 9.00 AM and end on Sunday, November 14, 2021 at
- e) The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change i subsequently.
- f) A member can participate in the AGM through video conferencing/other audio visual means even after exercising the right to vote through remote e-voting but will not be allowed to vote again during the AGM
- g) A member who has not vote in remote e-voting, will be allowed to vote through e-voting system during the AGM. Mr. V Suresh, Practicing Company Secretary, Chennai, has been appointed as Scrutiniser for the E-voting process and also

e-voting at the AGM. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules. 2014. that the register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Tuesday, November 9, 2021 to Monday, November 15, 2021 (both days inclusive) for the purpose of 52nd AGM.

Detailed instructions to members for registration of their e-mail addresses, manner of participating in the 52nd AGM through VC/OAVM including the manner of voting is set out in the Notice of the AGM. The Annual report along with Notice of AGM are available on the company's website http://www.binnyltd.in/ and Notice of the AGM is on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) https://www.evotingindia.com and on the website of BSE Ltd https://www.bseindia.com Anv query/arievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to investor@cameoindia.com and can also be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Binny Limited ARVIND NANDAGOPAL

with a Census, when the latter was conducted seven-eight years ago? A sample survey should be judged in terms of the estimates it provides for

But how can one compare a survey

Census is concerned, there was no

question of estimates since those

considered a well-conducted one if its estimates are not close enough to the total. In this particular quarter, I can't make estimates for the total because I would have to conduct a Census that way. So, what you say is not absolutely wrong and at the same time, not absolutely correct. If I have to compare the findings of a sample and a Census, these should theoretically be available for the same period. But that was not available. If the complete count was available, who would be foolish enough to not conduct a Census? I agree with you that the comparison



Chairman, expert group giving technical guidance to the government on vious round. So far as the Economic

as well? It will be later when the survey will cover the unorganised sector. The quarterly survey of April-June of the current fiscal year will be perfectly comparable with the survey that will come for July-September.

make an ideal

comparison of the

survey because the

establishments-based

next survey will cover

the unorganised sector

Many economists are not able to understand the employment generated by the manufacturing



A SAMPLE SURVEY SHOULD BE JUDGED IN TERMS OF THE **ESTIMATES IT PROVIDES FOR THE TOTAL**

sector because it was hugely battered by the second wave of the pandemic. But the survey showed 22 per cent growth in employment in factories during April-June this fiscal year, compared to the Census of 2013-14. There is no question of job generation.

The figures reported were total employment that existed in a particular sector and not generated during a particular period. These were the figures of employment in the manufacturing sector as on April 1. That figure was higher than reported in the Economic Census of 2013-14.

Is the skilled labour force responsible for vacancies that existed in various sectors during the period? Not for all vacancies. Around 187,000

vacancies were reported during the period. Around 39 per cent of vacancies that were reported were due to reasons other than retirement and resignation. In the category 'others', the major reason was non-availability of skilled manpower.

How many more surveys on labour will now arise?

Work on two other surveys of different themes are on. One is on migrant workers and the other on domestic workers. Field work has started for a survey on migrant workers. Field work for domestic workers will start before long. These are all-India surveys and the field work will take some time to complete. The survey on migrant workers should come during June or July of the next fiscal year, while that on domestic workers will be later maybe one more quarter.

When will other surveys come about? Two other surveys — one on road transport workers and the other on workers engaged by professionals are to be taken up. We did some work on the technical side. Since then, the government decided not to get this work done because the frame from which the sample was to be drawn was not available. For instance, the Bar Council of India was not obliging us with a list of all their members. Then there was a problem whether this was to be taken up by the labour ministry or the Ministry of Statistics and


Programme Implementation.


















सेन्सेक्स

डॉलर/र

सरकारी बँकांना भांडवली स्फुरण

चौथ्या तिमाहीत गरजेप्रमाणे पूर्ततेची अर्थमंत्रालयाकडून ग्वाही

पीटीआय, नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या व तिमाहीत पूर्ततेसाठी आवश्यकतांच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भांडवली भरणा केला जाईल, असे केंद्राकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात १२ सरकारी बँकांकडून तिमाहीगणिक दमदार नफ्याची नोंद केली असून, त्यांचे सुधारलेले ताळेबंद पत्रक पाहता त्यांना सरकारकडून मदतीची गरज लागली तर किमानतम राहण्याची शक्यता आहे.

फेब्रवारीमध्ये मांडल्या गेलेल्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात क्षेत्रातील बँकांची भांडवली गरज भागविण्यासाठी २०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तिमाहीत सरकारी बँकांची भांडवली स्थिती अभ्यासली जाईल आणि नियामक आवश्यकतेच्या पूर्तता करण्यासाठी गरज भासेल तितकी मदत कमजोर बँकांना केली जाईल, असे

'पुणे पीपल्स'च्या

अध्यक्षपदी सुभाष मोहिते

पुणे: पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या

रानिवारी (१६ ऑक्टोबर) झालेल्या

संचालक मंडळाच्या सभेत २०२१-

२२ साठी बँकेच्या अध्यक्षपदी सुभाष

मोहिते आणि उपाध्यक्षपदी सुभाष गांधी

यांची निवड केली आहे. मोहिते हे पुणे

जिल्हा नागरी सहकारी बँक्स

असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर

गांधी हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी

आहेत. पुणे पीपल्स बँकेने सरलेल्या


आर्थिक वर्षात १५.२२ कोटी रुपयांचा

निव्वळ नफ्याची नोंद करीत, २०१९

कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा गाठला

आहे. बँकेने १२ टक्के लाभांशाची

शिफारस केली आहे.



अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांनी पहिल्या दोन तिमाहीत त्या नफाक्षम झाल्याचे दाखवून दिले असले तरी नंतरच्या काळात त्यांच्या थकीत कर्जाच्या प्रमाणात किती वाढ होते त्यावरून त्यांना भांडवली मदतीची गरज लागेल अथवा नाही हे ठरेल,

तब्येतीत सुधार चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वित्तीय स्थितीत विविध अंगाने लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे दिसून येते. उच्च दोन अंकी स्तरावर बुडीत कर्जांचे प्रमाण गेलेल्या 'यूको बँके'ची गेल्या महिन्यांत रिझर्व्ह बँकेने तात्काळ सुधारात्मक कृती (पीसीए) निर्बंधांमधून मोकळीक केली

विविध मापदंडांमध्ये सुधारणांसह, बँकेने किमान भांडवली पूर्ततेच्या निकषांचे पालन करण्याच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या लेखी अभिवचनानंतर मध्यवर्ती बँकेने हे पाऊल टाकले. त्या आधी इंडियन ओव्हरसीज बँकेलाही निर्बंधमूक्त करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सध्या 'पीसीए' निर्बंधांखाली असणारी एकमेव बँक असन, द्वोन वर्षांपुर्वीपर्यंत अश बँकांचे प्रमाण अर्धा डझनाडून अधिक होते.

असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मागील आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पाच सरकारी बँकांना २०,००० कोटी रुपयांची भांडवली मदत दिली होती. त्यापैकी ११,५०० कोटी रुपये सर्वात कमजोर असलेल्या आणि रिझर्व्ह बँकेकडून तात्काळ सुधारात्मक कृती

आराखड्यानुसार, निर्बंध आलेल्या युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्ल बँक ऑफ इंडिया या तीन बँकांना दिले गेले. आर्थिक वर्ष २०१८-१९ मागील १३ वर्षात एकंदर ४.०५ लाख कोटी रुपयांचे भांडवल सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नव्याने टाकले आहे.

'महाबँके'ला तिमाहीत २६४ कोटींचा नफा

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत २६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीअखेर असलेल्या नफ्याच्या तुलनेत यंदाची वाढ ही तब्बल १०२.७१ टक्के अधिक आहे. महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी सप्टेंबर तिमाहीचे निकाल गुरुवारी जाहीर केले.

पुण्यात मुख्यालय असलेल्या या करोनामुळे

व्यवसायाच्या दृष्टीने खडतर असताना, नफाक्षमतेच्या सर्व निकषांवर उठन दिसेल अशी कामगिरी केली आहे. महाबँकेचे एकूण उत्पन्न तिमाहीत ३,७००.४४ कोटी रुपयांवर गेले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत ३,२७०.०७ कोटी होते. बँकेकडून वितरित एकुण कर्जाच्या तुलनेत बुडीत कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) सप्टेंबर २०२० मधील ८.८१ (९,१०५.४४ कोटी रुपये) टक्क्यांवरून, यंदा सप्टेंबरअखेर ५.५६ (६,४०३.१७) कोटी रुपये) टक्क्यांपर्यंत घटले आहे.

नक्त एनपीएचे प्रमाणही ३.३०

टक्क्यांवरून १.७३ (१,९१०.३१ कोटी रुपये) टक्क्यांपर्यंत कमी झाले

बँकेने सप्टेंबरअखेर सहामाहीत ४७२ कोटींचा नफा मिळविला आहे. गेल्या वर्षीच्या याच सहामाहीत बँकेने २३१ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. बँकेचा एकूण व्यवसाय २,९६,८०८ कोटी रुपये झाला आहे. बँकेचा कार्यान्वयन नफा ४०.२२ टक्के वाढला असून, गतवर्षाच्या ७५६ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा तो १,०६१ कोटी रुपये नोंदला गेला आहे.

गुंतवणूकदारांना ८.४७ लाख कोटींचा फटका

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जागतिक बाजारातील संकेत नकारात्मक सेन्सेक्समधील सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएस या समभागांतील विक्रीने भांडवली बाजारात गुरुवारी प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात गडगडले. बाजाराचे वाढलेले मूल्यांकन आणि कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही वित्तीय कामगिरीने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.

सलग सात दिवस विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या घोडदौडीनंतर, आता दिवशी तिसऱ्या नफावसुलीमुळे बाजारातील घसरण वाढत गेली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक - सेन्सेक्स ३३६.६३ अंशाच्या घसरणीसह ६०,९२३.५० पातळीवर बंद झाला.

पश्चिम रेल्वे

रद्द केल्याची सूचना निह्नि म्ह्राना क्र.: निह्नि/२१-२२/२०३

्रिनांक: २७.०९.२०२१. नी निविद्या दि. २२.१०.२०२१ ो न घ ण्या येणार होती. मा। नी असा इ के ण्या असी आहे; असे समजावे (-ाांत्रिक - । णासानी) भाम्हाला लाइक करा 💽 Jacebook com Westernidy

पश्चिम रेल्वे

सामान्य 'पैसे भरा आणि वापरा प्रसाधनगृहे चालविणे आणि देखभाल करण्याचे परवाने देणे ृिद्गिन् निक्ति में में गर, क्रमिया भिप्भिते ुंड यू ोवान, मुंबई ों ा, मुंबई ४००००८. —ाम: ग्रुप 'ी' स्टे न्स [ए च, एजेओएस, जीएमएन, एमडीडी आणि के ायए ।ई] येथा 'पैसे भा ाणि वापा'या त्त्वावरी । सामान्य प्रसाधनगहे (टॉय्)ट ब् ॉक्स) तन वर्षांसाी चा विणे ाणि दे ।भा कणे यां । प वानाचे कंत्राट. ई-निविका मूनाः ्री-३३१-ी-२-पी-यू-ग्रुप्-ी. ागा ''ग्रुप डी स्टेनन्स [न्हाएच, जेनोएस, जएम न, एम डी ाणि के ायए ाई] **ंत्रा । ॥ प्र**ारः ''ग्रुप डी स्टे न्स [एड एच, जे नेएस, जएम न, एम डी ाणि के ायए हिं] येथा पैने भा ाणि वापा

सलग तिसऱ्या घसरणीत 'सेन्सेक्स'चे ८४२ अंश नुकसान

मागील तीन दिवसात सेन्सेक्सने सुमारे ८४२ अंश गमावले आहेत. तर गुंतवणुकदारांची ८,४७,३९७ कोटी रुपयांना कात्री लागली आहे. गुरुवारच्या व्यवहारात राष्ट्रीय

शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८८.५ अंशाची घसरण झाली. तो दिवसअखेर १८,१७८.१० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्सच्या समभागाने ५ टक्क्यांच्या घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज,

इन्फोसिस, टाटा स्टील, टीसीएस आणि डॉ. रेड्डीजचे घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, कोटक बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीच्या समभागांची कामगिरी सरस ठरली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये क्षेत्रीय पातळीवर माहिती-तंत्रज्ञान, धातू, दुरसंचार, ऊर्जा, गृहनिर्माण आणि प्राथमिक

वस्तुंच्या निर्देशांकात २.३०

टक्क्यांपर्यंत घसरण झाली. तर

www.bankofbaroda.in

www.bankofbaroda.in

स्थळः मुंबई

दिनांकः 22.10.2021



बॅकेक्स, वित्त, वाहननिर्मिती निर्देशांक सकारात्मक राहिले.

आनंद राठीचे मख्य समभाग संशोधक नरेंद्र सोळंकी म्हणाले सत्रात बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. मात्र दुपारच्या सत्रात आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम झाल्याने बाजारात घसरण

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

उपमहाव्यवस्थापक

(स्विधा व्यवस्थापन)

पश्चिम रेल्वे ई-लिलावाचे शुद्धिपत्रक

ललाट[ा] चिक[ो] सा हिन्दा ^खवस्थाप^{हा} हभाग

-ि∟ाव विक्री अधिस्⊦ाना क्र. एस III/ि ॥व ार्यक्रम- १/ ॉक्टोबर २०२१ दिनांकि। १३.०९.२०२१ ो नुद्धिपाक. "डीएट ही डोन हो २३.१०.२०२१ ता ती िधारित ई-सिम्हा सिक्री कर्मक मुदे डकल्फर्सता अस्मा आहे आहि। २५.१०.२०२१ (मीहिर) रोजी पुरिधा है। करण्यात अहि। आहे". सर्व अन्य अटी व म्ही अपिव निय म् हिन्ता, अधिक माहितानी क्रपया पहिनाम रे वेच्या साहित्य व्यवस्थापन विभागाचे ्रां ास्थळ www.wr.indianrailways.gov.in ारो । ई-िााव पर्दा www.ireps.gov.in-ाा भेट घ्या.

आम्हाला लाइक करा है कि कार्य क या तत्त्वाची सामान्य प्रााधनगृहे ा वणे नाणि त्यां ही देखभाल तीन वर्षांसा करण्याच्या प वानाच्या कंत्रा ।सानी निवि ।'' ०३ वर्षां गानी कामाचा अंदा रे खर्ाः रु. ५०,१४,५८९/-इ.र. ठेव: रु. १,००,३००/-. निवि । - घना याची ता व वेळ: १५.११.२०२१ 📆 ी ११.३० वा ाता. अधिक तपि मानि कृपया वेबसाइट www.ireps.gov.in येथे भेट गावी.

आम्हाला लाइक करा 🎏 Incorporate com/Whistochildy

₹ in Lakhs

Year ended

March 31,

2021

Audited

1,432,033

195,395

49.88

49.88

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२१ स्थळ: पालघर

सौम्यिकृत (*अवार्षिकीकृत)

स्थळ : मंबई

दिनांक : २१ ऑक्टोंबर, २०२१

Six months ended

(क्र. 📺 III/ि ॥व ार्यक्रम- ३/ ॉक्टोबर २०२१ दिनां ि २०.१०.२०२१)

(a) pnb Housing

नोंदणीकृत कार्यालय: ९ वा मजला, अत्रिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१ फोन्सः ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४ शाखा कार्यालय: तिसरा मजला, प्रेस्टिज इमेराल्ड, लाव्हेल्ले रोड, बँगलोर-५६०००१.

लिलाव सह विक्री नोटीस

बँक ऑफ बडोदा ही "जे आहे जेथे आहे व जे आहे जसे आहे तत्त्वावर" बँकेच्या

सदरचा तपशील बँकेच्या पुढील वेबसाइटवर "निविदा विभागामध्ये" उपलब्ध आहे:

पुरकपत्र, जर असल्यास, ते बँकेच्या वेबसाइटवर "निविदा विभागामध्ये" जारी करण्यात

ईएमडी/बोली सादर करण्याची अंतिम तारीखः 23/11/2021 रोजी दुपारी

येईल. बोलीदारांनी प्रस्तावाच्या अंतिम सादरीकरणापूर्वी सदरचा संदर्भ घ्यावा.

बोली खुली करण्याची तारीखः 23/11/2021 रोजी दुपारी 02.00 वाजता

मालकीच्या वाहनांच्या विक्री-सह-लिलावासाठी प्रस्ताव मागवत आहे

तारखेनुसार सुधारित सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३(१) यासह वाचलेल्या वित्तीय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचनेच्या चॅप्टर III च्या कलम १३(२) आणि सुरक्षा हित कायदा २००२च्या अंमलबजावणी अंतर्गत सूचना

आम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे ''पीएनबी एचएफएल'' म्हणून संदर्भित) वित्तीय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचनेच्या चॅप्टर III च्या कलम १३(२) आणि सुरक्ष हित कायदा २००२च्या अंमलबजावणी अंतर्गत सुचना निर्गमित केली होती. उक्त मागणी सुचना हप्ता/ व्याजाचे प्रदान न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक/ नॅशनल हाऊसिंग बँक मार्गदर्शकसूत्रानुसार तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकरण केल्यामुळे तुम्हास याखाली नमूद केलेले सर्व ऋणको/ सह-ऋणको/ हमीदारांकरिता आमच्या प्राधिकृत अधिकारींद्वारा निर्गमित करण्यात आली होती. त्यातील समाविष्ट मजकुरात मुद्दल रकमेचा हप्ता, व्याज इ. च्या प्रदानामध्ये तुमच्याद्वारा झालेली कसुर दाखविण्यात आली आहे. याअधिक, काही कारणास्तव, आम्हास विश्वास वाटतो की तम्ही मागणी सचना स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहात आणि म्हणन या मागणी सचनेची प्रसिद्धी जी उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गतसुद्धा आहे. तुम्हास याद्वारा या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीच्या आत ''पीएनबी एचएफएल''ला आत्तापर्यंतचे व्याज व आकारासह पूर्वोक्त रकमेचे प्रदान करण्यास फर्माविण्यात आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास ''पीएनबी एचएफएल'' ऋणको व हमीदारांच्या सुरक्षित मत्तेचा ताबा घेऊन एक किंवा अनेक सुरक्षित मत्तेच्या अनुसार, उक्त कायद्याच्या कलम १३(४)च्या कोणत्याही किंवा सर्व तरतुदीअंतर्गत आवश्यक कारवाई/ उपाययोजना सुरू करील. सुरक्षा हित कायदा, २००२ची अंमलबजावणी आणि वित्तीय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचनेच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधीत आहोत, जेथे त्या अंतर्गत तुम्ही जाहीर किंवा खासगी कराराद्वारा निविदा मागवन, दरपत्रके मागवन, जाहीर लिलावाद्वारा सुरक्षित मत्तेच्या विक्रीकरिता सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारेखपर्यंत केवळ ''पीएनबी एचएफएल''द्वारा निघालेली सर्व किंमत, आकार व खर्चासह एकत्रित अदत्त देणीची संपूर्ण रक्कम भरू शकता/ प्रदान करू शकता. याअधिक तुम्हास पूर्वोक्त सुरक्षित मत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही मार्गाने हस्तांतरणापासुन उक्त कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत प्रतिबंध करण्यात आले आहे.

लोन अकाऊंट ने.	ऋणको व सह-ऋणकोचे नाव/ पत्ता	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेनुसार
		व एनपीएची तारीख	अदत्त देणी रक्कम
एचओयू/एमयूएम/१११६/	१) श्री. मोहम्मद हरून मोहम्मद आय शेख, नं. १०९/५, संतोष	२४.०९.२०२१	रु. २०,५५,७३८.८४
३३३९५४	भवन, अन्नपूर्णा स्कूलजवळ,नालासोपारा, मुंबई- ४०१२०९,		२४.०९.२०२१ रोजीप्रमाणे
	महाराष्ट्र. २) श्रीमती रुक्सार, नं. १०९/५, संतोष भवन, अन्नपूर्ण		
	स्कूलजवळ, नालासोपारा, मुंबई- ४०१२०९, महाराष्ट्र.		
मीदाराचे नाव व पत्ता ः लागू नार्ह	ो – गहाणवट मालमत्ता : बिल्डिंग नं. १४.१, १०८, न्यू हेवन कॉम्पॅक्ट, मन्त	व्हिलेज, बोईसर, बोईसर रोड,	ठाणे-४०१५०१, महाराष्ट्र.

स्वाक्षरी/- (प्राधिकृत अधिकारी), पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता तारीख: २२.१०.२०२१, स्थळ: मुंबई

ई-लिलाव विक्रीसाठी जाहीर सूचना (परिशिष्ट $extbf{IVA}$) (नियम८(६))

कलम १३(२) यानुसार खालील कर्ज खाते खातेदार/ प्रॉस्पेक्ट नंबर्स यांच्याकडे असलेल्या आयआयएफएल-एचएफएल यांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी दिलेल्या नोटिसीनंतर घेतलेला आहे आ त्यासाठी या मालमत्ता ''**जेथे व जशी आहे तशी आणि तेथे जे काही आहे ते सर्व**'' या तत्त्वावर विकण्याचा हक्क त्यांना आहे. सदर निम्नस्वाक्षरीकार ही विक्री www.bankeauctions.com वेबसाइटवरील ई-लिलावाच्या ई-प्लॅटफॉर्मवर लिलावाने केली जाईल. कर्जदार/सह-कर्जदार/ डिमाण्ड नोटीसची तारीख प्रत्यक्ष ताब्याची तारीख स्थावर मालमत्ता/ प्रतिभत मत्ता

१२२ ०१५ (हरयाणा) येथे असून शाखा कार्यालय **आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड नं. १६(V), प्लॉट नं. बी-२३, एमआयडीसी, ठाणे औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट, ठाणे** ४०० ६०४ येथे आहे. या कंपनीकडे योग्यप्रकारे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव **सिक्यरिटायजेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्यरि**

हमादार	आाण रक्कम		याच वणन		
श्री. जयंता प्रदीप	१२ मार्च २०२०	०७ ऑक्टोबर २०२०	खाली नमूद केलेली मालमत्ता त्यांचे	रु. ९,७५,०००/-	०८ नोव्हेंबर २०२१
कदर	रु. १२,७३,३६१/- (रुपये	एकण थकीत रक्कम	सर्व भाग आणि तेथील सर्व काही	(रुपये नऊ लाख पंचाहत्तर	११.००-१४.०० वाजेपर्यंत
श्रीमती पूर्णिमा	बारा लाख त्र्याहत्तर हजार	रु. १५,१५,०३८/-	यासह जी००१ नंबराचा फ्लॅट,		ईएमडी अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२१
कदर	तीनशे एकसष्ट मात्र)	दि. १९ ऑक्टोबर	तळमजला, विंग डी, इमारत नं. ०४,	6/11/11 /01/11 0 -1	सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
ॉस्पेक्ट नं.	बोलीत वाढ करण्याची	२०२१ रोजी (रुपये पंधरा	क्षेत्रफळ २७ चौ.मीटर्स, वृंदावन	(62.101) (1. 10) (1-1)	ई-लिलावाची तारीख व वेळ:
१३८२३)	रक्कम रु. २५,०००/-	लाख पंधरा हजार	नगरी, गाव पाटेंबी, तालुका आणि	(रुपये सत्त्याण्णव हजार	१५ नोव्हेंबर २०२१
	(रुपये पंचवीस हजार मात्र)	अडोतीस मात्र)	जिल्हा - पालघर, महाराष्ट्र	पाचशे मात्र)	११.०० ते १३.०० वाजेपर्यंत
) भूगासानी गुरुव • उ	र्व उक्स ''आसशासामाळ ह	गेप फारायाचा क्रिपिनेट'' गाँ	च्या जाताचे काटलेल्या आणि गरुगाग	रोशे देस असब्बेट्सा दिसाम	र साम्बरो किंता आपरीजीएम् एउर्राप्तरीयो ए

आयएफएससी कोड: एससीबीएल००३६०२५ किंवा पुढील पेमेन्ट लिंकमार्फत: https://quickpay.iiflfinance.com अटी आणि शर्ती: १) या ई-लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बोलीदारांनी खुप आधी त्यांच्या माहितीची नोंदणी पुरवठादार म्हणजे https://www.bankeauctions.com यांच्याकडे करावी आ

त्यांचा लॉग इन अकाऊन्ट, लॉग इन आयडी आणि पासवर्ड यांची निर्मिती करावी. इच्छुक बोलीदारांनी त्यांचा 'टेंडर फॉर्म' आणि त्यासोबत इ.र. ठेव भरण्याचा तपशील, केवायसी आणि पॅन कार्ड यांच्य २) वरील बोली वाढविण्याच्या रकान्यात नमूद केलेल्या रकमेच्या पटीत बोलीदारांना त्यांच्या बोलीची रक्कम वाढविता येईल. जर लिलाव बंद होण्याच्या ०५ मिनिटांपूर्वी बोली लावली तर बंद होण्याच्य

३) यशस्वी बोलीदाराची बोली एओ यांनी बोली स्वीकारल्यानंतर त्याला त्याच्या बोलीची २५% रक्कम (इ.र. ठेवेचे समायोजन केल्यानंतर) २४ तासांत जमा करावी लागेल आणि उर्वरित बोलीची ७५ रक्कम प्रतिभत धनको यांनी विक्री पक्की केल्यानंतरच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत भरावी लागेल. सर्व ठेवी आणि पैसे विहित केलेल्या पद्धतीद्वारे भरणे आवश्यक आहे. ४) खरेदीदाराला या मालमत्तेशी संबंधित असलेले सर्व कर, उपकर, लागू होणारे मुद्रांक शुल्क, इतर आकार आणि अन्य सांविधिक देणी किंवा नगरपालिका कर, विजेचे आकार, जिमनीचा सारा, प्रासंगिव

५) बोलीदारांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती यांच्या पुढील वेबसाइट्सवर अभ्यास करावाः https://bankeauctions.com आ https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction आणि या ई-लिलावात भाग घेण्यासाठी बोली सादर करण्याच्या अर्जाचा फॉर्म याचा अभ्यास करावा. ६) ई-लिलावाचा तपशील, त्यासाठी मदतीची पद्धत आणि ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण यासाठी इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार यांच्याशी पुढील ठिकाणी संपर्क साधावा : ई-मेल आयडी

support@bankeauctions.com. सपोर्ट हेल्पलाइन नंबर्स @ ७२९१९८११२४/२५/२६ येथे आणि मालमत्तेच्या चौकशीसाठी **श्री. नितीन गोसाई यांच्याशी @ ८८९८०८३०८३ यावर किंवा ई-मे**र ७) याद्वारे वरील कर्जदारांना सूचना देण्यात येते की, त्यांनी वरील प्रतिभूत मत्तेच्या जागेतील घरगुती उपयोगाच्या वस्तू प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या वेळेपासून ०७ दिवसांच्या आत गोळा कराव्यात अन्यथा सद मालमत्तेच्या कोणत्याही नकसानास आयआयएफएल-एचएफएल कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाहीत

८) या नोटिसच्या अतिरिक्त वरील कर्जदारांना सूचना देण्यात येते की, जर ते वरील वस्तू त्यांनी जमा केल्या नाहीत तर कायद्यानुसार त्यांची विक्री केली जाईल. ९) यशस्वी बोलीदार/लिलावातील खरेदीदार यांनी वरती निश्चित केलेल्या वेळेत पैसे भरण्यात कसूर केली तर सदर विक्री रद्द केली जाईल आणि त्यापूर्वी भरलेल्या सर्व रकमा (इ.र. ठेवेसह) जप्त केल्य

जातील आणि सदर मालमत्ता पन्हा विक्रीसाठी काढली जाईल १०) कोणतेही कारण न देता सदर लिलाव पुढे ढकलणे/ रद्द करणे, लिलावातील अटी व शर्ती यामध्ये बदल करणे याचे अधिकार ए.ओ. यांनी राखून ठेवले आहेत. निविदा/ लिलाव यात कोणताही वा उद्भवल्यास आयआयएफएल-एचएफएल यांचा निर्णय अंतिम राहील.

सरफेसी कायद्यातील नियम ९, उपनियम (१) नुसार १५ दिवसांच्या विक्रीची नोटीस याद्वारे वरील कर्जदारांना अधिसूचित केले जाते की, त्यांनी वरती नमूद केलेली रक्कम आणि तिचे अद्ययावत व्याज आणि संलग्न खर्च यांचा भरणा निवदा/ लिलाव यांच्या तारखेपूर्वी भरावा. तसे न केल्या सदर मालमत्तेचा लिलाव/ विक्री केली जाईल आणि उर्वरित थकबाकी व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड

(पूर्वीची बोरोसिल ग्लास वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) सीआयएन: एल२६१००एमएच१९६२पीएलेसी०१२५३८ नोंदणीकत कार्यालय: ११०१ क्रीसेन्डो, जी ब्लॉक, एमसीए क्लबसमोर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, भारत. फोन: ०२२-६७४०६३०० फॉक्स: ०२२-६७४०६५१४

वेबसाईट : www.borosilrenewables.com ई मेल : brl@borosil.com 30

सप्टबर २०२१ राजा सपलल्या ातमाहा आ। अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा	
	(रु. लाखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे वगळता)

तिमाही अखेर सहामाही अखेर तिमाही अखेर तपशील 30.09.2029 30.09.2029 30.09.2020 १ परिचलनातून एकूण उत्पन्न 98,042.80 28, 884.83 99,808,02 २ कालावधीकरिता निव्वळ नफा 8,694.33 90,800,96 9,863.88 (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपूर्वी) कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा 8,294.33 90,800.96 9,863.88 (अपवादात्मक बाबींपश्चात) कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा 3,899.98 0,303.43 9,804.00 (अपवादात्मक बार्बीपश्चात) कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता 3,808.89 0,340.43 9,399.28 (करपश्चात) सर्वसमावेशक नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) समभाग भांडवल (प्रत्येकी ₹१/- च्या मूल्याप्रमाणे) 9,302.39 9,302.38 9,980.50 इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकन उपलभ्य वगळ्न) ८ प्रति समभाग मिळकत (₹ मध्ये) मूलभूत (*अवार्षिकीकृत) 7.57* 4.80* 9.23*

अ). वरील निष्कर्ष ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दि. २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी सादर केलेल्या निष्कर्षांचा उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण तपशील बीएससी लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची वेबसाईट(www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.borosilrenewables.com) वर उपलब्ध आहे.

ब). कंपनीचे वरील निष्कर्ष दि. २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पूर्नविलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाड्रारे मंजूर करण्यात आले, कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांद्रारे वरील निष्कर्षांचे मर्यादित परिक्षण करण्यात आले.

2.52*

बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेड करिता (पूर्वीची बोरोसिल ग्लास वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी)

4.80*

9.23*

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडकरित

अशोक जैन पूर्ण वेळ संचालक डीआयएनः ०००२५१२५

ICICI ELombard Nibhaye Vaade

FINANCIAL RESULTS

Three months ended

September 30, September 30, September 30, September 30, **Particulars** 2021 2020 2021 2020 Audited Audited Audited Audited Total Income from Operations' 450,848 325,451 877,558 664,872 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) 59,387 85,213 108,561 55,457 Net Profit / (Loss) for the period before tax 59,387 55,457 85,213 108,561 44,667 41,574 64,097 NA NA 49,053 45,450 49,053

(after Exceptional and / or Extraordinary items) 195,395 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 81,384 147,305 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] NA NA Paid up Equity Share Capital 45,450 45,459 Reserves (excluding Revaluation Reserve) 178,072 492,023 178,072 492,023 539,761 Securities Premium Account 637,722 157,522 637,722 157,522 158,294 Net Worth 694,995 694,995 864,847 864,847 743,514 48,500 Paid up Debt Capital/Outstanding Debt 25,500 48,500 25,500 48,500 Debenture Redemption Reserve³ 2,771 2,771 2,771 Earnings Per Share (face value of ₹10/- each) 9.15 13.07 17.91 32.41 Basic (not annualized) (in ₹) 9.11 Diluted (not annualized) (in ₹) 9.06 9.12 17.85 32.27 13.01 0.07 0.03 0.07 0.07 Debt Equity Ratio 0.03

- Total Income from Operations is gross written premium, gross of reinsurance and net of applicable taxes.
- The Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to Insurance companies in India.
- Pursuant to the redemption of the Subordinated debenture in full on July 28, 2021 for its '1/2016-2017' series amounting to ₹ 48,500 lakhs, the Company has transferred Debenture Redemption Reserve (DRR) amounting to ₹2,771 lakhs to the General reserve of the Company.

67.99

67.99

56.03

56.03

35.52

35.52

Note: The above is an extract of the detailed format of quarterly and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarterly and year to date Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and the Company (www.icicilombard.com)

For and on behalf of Board of Directors

Sd/-**Bhargav Dasgupta**

Managing Director & CEO DIN: 00047728

55.21

55.21

ICICI Lombard General Insurance Company Limited. ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. IRDA Reg.No.115. Toll Free 1800 2666. Fax No - 022 61961323. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@icicilombard.com, www.icicilombard.com, UIN: ADV/13582

Date: October 21, 2021

Place: Mumbai

Debt Service Coverage Ratio

Interest Service Coverage Ratio

Adfactors 345